

Goldiam International Ltd

MANUFACTURERS & EXPORTERS OF DIAMONDS & JEWELLERY CIN:L36912MH1986PLC041203

September 5, 2024

To,

BSE Limited

PhirozeJeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400 001.

Scrip Code: 526729

To.

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex,

Mumbai- 400 051.

Scrip Code: GOLDIAM EQ

Dear Sir/Madam,

Sub: <u>Public Notice for completion of dispatch of Notice of Annual General Meeting of the Company.</u>

Pursuant to Rule 20 (4) (v) of the Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended, the Company has published public notice as advertisement in Newspapers viz. Financial Express (in English language) and in Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) confirming inter alia:

- 1. Completion of dispatch of Notice of 37th Annual General Meeting ('AGM') through e-mail on September 3, 2024, to all the members whose e-mail IDs are registered with RTA and Depositories i.e. NSDL and CDSL as on cut-off date Friday, August 30, 2024.
- 2. Relevant date for voting through electronic means and e-voting information;
- 3. Contact details of the person responsible to address the grievances connected with the electronic voting etc.

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of public notice(s) published in aforesaid newspapers yesterday i.e. September 4, 2024.

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully,
For Goldiam International Limited

Pankaj Parkhiya Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

Registered Office

FINANCIAL EXPRESS

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN ORGANICS LIMITED having its Registered Office at VINATI ORGANICS LIMITED B/12 & B-13/1, MIDC INDUSTRIAL AREA RAIGAD, MAHAD, MAHARASHTRA 402309 registered in the name of the following Shareholder/s have been lost by

Sr. No. Name of the Distinctive No. of Folio Certificate Shareholder/s Number/s No./s Shares JAGMAL KARSAN 285501 012918 3000 175 KANGAD The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the

above referred share certificates Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15 days of Publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s JAGMAL KARSAN KANGAD

Place: Manayadar, Date: 04/09/2024

CIN - U40100MH1924PLC367564 Regd. Office: 401/405, Jolly Bhavan No. 1, 10 New Marine Lines, Mumbai 400 020

THE UNITED PROVINCES SUGAR COMPANY LIMITED

Email: mumbai@upscl.in NOTICE OF THE 101⁵⁷ ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING

INFORMATION AND BOOK CLOSURE ETC.

Notice is hereby given that

- the 101" Annual General Meeting of the Company ("101st AGM") will be convened on Monday, 30" September, 2024 at 2.30 p.m. (IST) at Registered Office of the Company a 401/405, Jolly Bhavan No. 1, 10 New Marine Lines, Mumbai - 400 020 to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 101"AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunde read with applicable General Circular issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA
- in terms of MCA Circular/s and the Notice of the 101" AGM and the Annual Report for the year 2023-2024 including the Audited Financial Statements for the year ended 31 March 2024 ("Annual Report") has been sent by email to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants(s). The requirements of sending physical copy of the Notice of the 101" AGM and Annual Repor to the Members have been dispensed with vide MCA Circular/s.
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cu off date of Monday, 23" September, 2024 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 101" AGM through electronic voting system ("remote e-Voting") of National Securities Depository Limited ("NSDL"). All the members are informed that
- (i) the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 101" AGM, will be transacted through voting by electronic means;
- (ii) the remote e-Voting shall commence on Friday, 27th September, 2024 at 9.00 A.M. IST; the remote e-Voting shall end on Sunday, 29" September, 2024 at 5.00 P.M. IST; (iii) the cut off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting or through the e-Voting system at the 101"AGM, is 23rd September 2024;
- (iv) any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the 101" AGM by email and holding shares as on the cut off date i.e. Monday, 23 September, 2024, may obtain the login ID and password by sending a request a evoting@nsdl.co.in or mumbai@upscl.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then existing user ID and password can be used for casting vote:
- (v) Members may note that a) the remote e-Voting module shall be disabled by NSD after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cas by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the 101" AGM may participate in the 101" AGM but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the 101" AGM; c) the Members participating in the 101" AGM and who had not cast their vote by remote e-Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during the 101" AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Owners maintained by the depositories as on the cut off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the 101" AGM and e-Voting during the 101" AGM;
- (vi) the Notice of the 101" AGM and the Annual Report are available on the website of the Company at www.upscl.in. The Notice of the 101" AGM is also available on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com; and
- (vii) in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-225-533 or send a request at evoting@nsdi.com. Members may also write to the ema address of the Company mumbai@upscl.in. Members holding shares in physica form, whose email addresses are not registered with the Company, may registe their email address by sending, scanned copy of a signed request letter mentioning name, folio number and complete address, self attested scanned copy of the PAN Card; and self attested scanned copy of any document (such as AADHAR Card Driving Licence, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company, by email to mumbai@upsct.in. Members holding shares in demat form can update their email address with their Depository
- (viii) the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Monday, 23" September 2024 to Monday, 30" September 2024 (both days inclusive) for annual closing.

For The United Provinces Sugar Company Limited

Place: Mumbai Arvind K. Kanoria Date: 2" September, 2024 Managing Director

ESTRELA BATTERIES LIMITED

Register office: Yusaf Bldg., Veer Nariman Road, Fort, Mumbai 400001.

CIN: U99999MH1939PLC003031

Telephone No.: 022-22842790 Email: ebl@smitaindia.com

NOTICE OF 85TH ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 85th Annual General Meeting ("AGM") of

members of Estrela Batteries Limited will be held on Friday, 27th September,

2024, at 11.30 A.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-

Visual Means ("OAVM"), to transact business as contained in the notice of the

In compliance with applicable laws and various circulars issued by Ministry of

Corporate Affairs (MCA) circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 05,

2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022

and September 25, 2023 (collectively referred to as "MCA Circulars"), the 85"

AGM shall be held through VC / OAVM, without the physical presence of the

Members at a common venue. In compliance with the aforesaid MCA Circulars.

Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 has been dispatched

through electronic mode on September 02, 2024 to those Members whose

email addresses are registered with the Company/Depositories. Members are

requested to refer the AGM notice for the process of registration of email

addresses of the Members whose email address is not registered and read the

instructions for accessing and participating at the 85° AGM through VC/ OAVM.

The notice of 85" AGM and Annual Report for the financial year 2023-24 are

In pursuance to Section 108 of the Companies Act, 2013 and rules made

thereunder, the Company is providing e-voting facility, for transacting all the

business items as mentioned in the Notice of 85th Annual General Meeting of

The Company has entered into an arrangement with National Securities

Depository Limited for facilitating remote e-voting for AGM. In case of any queries,

you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-

voting user manual for Shareholders available at the download section of

www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a

The e-voting period begins on, Tuesday, 24th September, 2024 (9.00 a.m.

IST) and ends on Thursday, September 26, 2024 (5.00 p.m. IST). The

Once the vote on resolution is cast electronically by the Member, the

The Members, whose names appear in the Register of Members / list of

Beneficial Owners as on Friday, 20th September, 2024, i.e. the date prior to

the commencement of book closure date are entitled to vote on the

Members who have acquired shares after the dispatch of the Annual

Report and before the book closure may approach the Company for

issuance of the User ID and Password for exercising their right to vote by

In case such Member(s) has not updated the respective PAN with the

Company/ Depository Participant, the member may approach the

The procedure for e-Voting on the day of the AGM is same as the

instructions mentioned above for remote e-voting. The facility for voting

through electronic voting system is made available at the AGM and the

members attending the AGM through VC/OAVM, who have not already

cast their vote by remote e-voting, may exercise their right to vote at the

AGM through E-Voting. The Company has entered into an arrangement

with National Securities Depository Limited for facilitating remote e-voting

for AGM. Members/ shareholders, who will be present in the AGM through

VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions

through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall

be eligible to vote through e-Voting system in the AGM. Members who

have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM.

All the resolutions (i.e. Ordinary and Special Business) as set out in the

The Company has appointed Mr. Shiv Hari Jalan, Proprietor of Shiv Hari

Jalan & Co., Company Secretaries (C.P. No. 4226) as the Scrutinizer to

scrutinize the e-voting process (including the remote e-voting at the

In case the members have any queries or issues regarding e-voting, the

members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the

download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-

It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013,

the Register of Members and Share transfer books of the Company will

remain closed from Saturday, 21" September, 2024 to Friday, 27"

September, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General

Notice shall be transacted through electronic voting means only.

Annual General Meeting) in a fair and transparent manner.

222-990 or send a request at evoting@nsdl.co.in

Meeting of the company.

Date: 02.09.2024

Place: Mumbai

Company/ RTA as per details provided in the Notice of AGM.

However, they will not be eligible to vote at the AGM.

remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

2. E-voting shall not be allowed beyond the aforementioned date and time.

member shall not be able to change it subsequently.

available on the NSDL website www.evoting.nsdl.com

request at evoting@nsdl.co.in.

All the members are hereby informed that:

Resolutions set forth in this Notice.

CIN: L74140MH1986PLC039547

Registered Office: Dreamax Height, Shop No. I, First floor, Upadhyay Compound, Jija Mata Road, Near Pump House, Andheri East, Chakala Midc, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400093 CORRIGENDUM /ADDENDUM TO NOTICE OF POSTAL BALLOT DATED 05.08.2024

This Corrigendum has been issued to correct the following in the notice of postal ballot dated 05.08.2024 issued by the Company; 1. LIGI JOLY (PAN: AHJPJ6998A) has been excluded from the list of allottees and the revised

- List of allottees is added wherever the list of allottees appear in the postal ballot. 2. The pre shareholding of Ms. BINDU PADINHARETHIL has been changed to "32" instead of
- "0" wherever appears in the postal ballot notice dated 05.08.2024.
- The post issue no of equity shares with Percentage under item M in the explanatory statement in the notice of postal ballot of Ms. BINDU PADINHARETHIL has been changed to 15657

The Amount which the company Intends to raise by way of such Equity Shares is changed to

Rs. 8,89,99,936.00/- (Rupees Eight Crore Eighty Nine Lakh Ninety Nine Thousand Nine

(0.0523%) from 15625 (0. 0521%).

Place: Kochi

Date: 03.09.2024

- Hundred and Thirty Six only) from Rs. 8.99,99,936.00/- (Rupees Eight Crore Ninety Nine Lakh Ninety Nine Thousand Nine Hundred and Thirty Six only). The total Number of shares proposed for issue has been changed to 2781248 (Twenty)
- Seven Lakh Eighty One Thousand Two Hundred and Forty Eight Only) instead of 2812498 (Twenty Eight Lakh Twelve Thousand Four Hundred Ninety Eight only).
- The Pre shareholding pattern and post shareholding pattern under item K in the explanatory statement in the notice of postal ballot is updated.

The corrigendum should be read with the postal ballot as mentioned above and the shareholders are requested to consider the resolution keeping in view of the above-mentioned corrections.

This corrigendum shall be sent to all the shareholders of the Company. The corrigendum is also placed on the website of the Company and also will be published in the Newspaper edition of "The Financial Express" English newspaper and "Mumbai Lakshdweep" Marathi newspaper.

For Supra Pacific Financial Services Limited

Leena Yezhuvath Company Secretary M. No. ACS 61387

TUNI TEXTILE MILLS LIMITED CIN: L17120MH1987PLC043996

Regd. Office: Gala No. 207, Bldg. 3A, 2nd Floor, Mittal Industrial Estate, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 059 Tel: +91 22 4970 7633, Email: info@tunitextiles.com; Website: www.tunitextiles.com

Notice of 37th Annual General Meeting (AGM) Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the

Company will be held on Friday, the 27th day of September, 2024 at 2:00 P.M. through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of companies act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with General circular dated April 8th 2020, April 13th 2020, May 5, 2020, September 20, 2020, December 31, 2020, January 31, 2020, December 08, 2021 and December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022, 19/2022 dated December 28, 2022 and 2022 and latest Circular being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively referred as MCA circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 (SEBI Circulars) to transact the business set out in the Notice of AGM .Members attending the AGM Through VC/OAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act.

In compliance of the above Circulars, the Notice of AGM and the Financial statements to the FY 2023-24 along with Board's Report, Auditor's Report, and other documents required to be attached thereto (Collectively referred as "Annual Report") has been sent only by e-mail to all the members of the company whose e-mail address are registered with the company/ Registrar & shares transfer agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents has been completed on Tuesday, 3 September 2024. The Report has also been made available on the Company website link https://www.tunitextiles.com/ investor.html as well as on the BSE website www.bseindia.com In compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Companies

(Management & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (SS-2), the Company is pleased to provide remote e-voting facility ('Remote E-voting') to all the members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing facility for e-voting during AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through remote e-voting. The Procedure /Instructions in respect of have been provided in the Notice of the AGM. The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form,

as on cut-off date i.e. September 20, 2024 shall be eligible to cast their votes by remote evoting or attend the meeting through VC/OAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the Paid-up Equity Share Capital as on the cut-off date. The remote e-voting period will be commenced on Tuesday, 24 September 2024 at 9.00 AM and ends on Thursday, 26 September 2024 at 5.00 PM.

Any person who becomes a member of the company after dispatch of notice AGM & holding shares as on cut-off /record date i.e. September 20, 2024 may obtain the login id & password by sending a request at info@tunitextles.com or support@purvashare.com . However if the person is registered with NSDL/CDSL for remote e-voting then existing user credentials can be used for casting votes.

Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGM and instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting during AGM.

For Tuni Textile Mills Limited

Place: Mumbai Jyoti Kothari Date: 3rd September 2024 Company Secretary

GOLDIAM INTERNATIONAL LIMITED

Regd. Office: Gems & Jewellery Complex, MIDC, SEEPZ, Andheri (East), Mumbai -400096. CIN No.: L36912MH1986PLC041203%Tel no. (022) 2829 1893%Fax: (022) 2829 0418.

Email: investorrelations@goldiam.com Website www.goldiam.com

NOTICE TO THE MEMBERS

NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting ("AGM") of Goldiam International Limited will be held on Friday, September 27, 2024 at 11.00 a.m. IST, through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM dated August 9, 2024 pursuant to the Companies Act, 2013 and various circular issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, from time

In compliance with the circulars, the Company has sent notice of AGM together with the Annual Report for the financial year 2023-24 on Tuesday, September 3, 2024, through electronic mode to the whose email addresses are registered with the Company/ Depositories. The Annual Report for the Financial Year 2023-24 can be downloaded from the Investor Section of the Company's website www.goldiam.com and the websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com: The facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instruction for joining AGM electronically are provided in the Notice of the AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard 2 on General Meetings and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to offer electronic voting facility to its Members, to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the 37th AGM. The Members may cast their votes using an electronic voting system ("remote e-voting") or electronically cast their votes during the 37th AGM ("e-voting"). The Company has engaged the Services of Link Intime India Private Limited (LIIPL) as authorised agency for conducting of remote e-voting and voting during the AGM. The remote e-voting period commences on Tuesday, September 24, 2024 at 9.00 a.m. IST and ends on Thursday, September 26, 2024 at 5.00 p.m. IST). At the end of remote e-voting period, the facility shall

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, September 20, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM. A person who is not a Member as on the said cut-off date should treat this Notice for information purposes only. Facility for e-voting shall also be made available during AGM for those Members who attended

the AGM and who has not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again.

We urge members to support our commitment to environmental protection by choosing to receive the Company's communication through email. Members holding shares in demat mode, who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective depository participants, and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's RTA, LIIPL at by writing to the Registrar & Transfer Agent of the Company at the following address:

M/s. Link Intime India Pvt. Ltd. C-101, 247 Park, L. B. S. Marg,

Vikhroli (West), Mumbai - 400 083.

E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in Website: https://linkintime.co.in/

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 - 4918 6000 for any further clarification and in case of any query regarding technical assistance for VC participation, Members may write an email to instameet@linkintime.co.in or Call: - Tel: 022-49186175.

been appointed as the Scrutinizer by the Board of Directors of the Company to scrutinize the remote e-voting process and e-voting in the AGM in a fair and transparent manner. The Results on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the

AGM and the resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of the requisite number of votes in favor of the Resolutions. The Result declared along with the Scrutinizer's Report will be available on the corporate

website of the company, www.goldiam.com and on LIIPL's website, https:// instavote.linkintime.co.in and communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. Notice is further given pursuant to Section 91 of the Act, that the Register of Members and Share

Transfer Books shall remain close from Friday, September 20, 2024 to Friday, September 27, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual Closing.

NOTICE

Bhalchandram Clothing Limited CIN - L17120MH2005PTC156451 Regd. Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034 Tel No. +91-22-4050 0100 website: www. bhalchandram.com, email id: investor@bhalchandram.com

NOTICE OF 19[™] ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING FACILITY NOTICE is hereby given that the 19th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, September 26, 2024 at 11,00 a.m. at the Registere office of the Company at 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034, to transact the business as set out in the Notice. The Electronic copies of the Notice of AGM along with the Annual Report has been sen

electronically to those members who have registered their E-mail address with Company Depository Participants. The Notice and full Annual Report has been dispatched on September 03, 2024. The same can also be accessed from the Company's website www.bhalchandram.com. Book Closure: Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company shall remain closed from Friday, September 20, 2024 to Thursday, September 26, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. E-Voting: Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEB (Listing Obligations and disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, may cast their vote electronically on the business set out in the Notice of the 19th Annual General Meeting of the Company through E-voting system of National Securities Depository Limited (NSDL).

Members who have not registered their email IDs may follow the instructions available in the Annual Report of the Company on the Company's website www.bhalchandram.com or at NSDL websitewww.evoting.nsdl.com to login and use the e-voting facility. In this regard, the Members are hereby further notified that

- E-voting period shall commence from Monday, September 23, 2024 at 09.00 a.m. and ends on Wednesday, September 25, 2024 at 05.00 p.m.
- Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on Wednesday, September 25, 2024.
- Member who have not voted through electronic means can vote at the Meeting. However, a member who has casted his votes electronically can attend the meeting but cannot cast votes
- In case of any guery or grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under download section or write an

email to evoting@nsdl.co.in. By order of the Board,

Bhalchandram ClothingLimited Date: September 03, 2024 Place: Mumbai

Ujwal Lahoti Managing Director (DIN: 00360785)

AVONMORE CAPITAL & MANAGEMENT SERVICES LIMITED CIN: L67190MH1991PLC417433 Registered Office: Level-5, Grande Palladium, 175, CST Road, Off BKC Kalina, Santacruz(E), Mumbai- 400098, India Tel. +91 022 66437600, Fax: +91 022 66437766

Corporate Office: F-33/3, Phase-II, Okhla Industrial Area, New Delhi-110020

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting of Shareholders of the

Tel. +91-11-43500700 Fax: +91-11-43500735 Email: secretarial@almondz.com Website: www.avonmorecapital.in NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM"), REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE INTIMATION

Company will be held on Friday, 27th September, 2024 at 1.00 P.M. through Video Conferencing Other Audio Visual Means ("VC/OAVM"). In compliance with the relevant provisions of the Companies Act, 2013 (as amended) (the act) and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) (the Listing Regulations) and all applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) for convening the General Meeting brough VC/OAVM and Securities and Exchange Board of India (SEBI circulars), companies are allowed to hold AGM through Video Conferencing, without the physical presence of members at a common venue. Hence the AGM of the company is being held through VC to transact the business set out in the Notice which has already been sent alongwith the Annual Report including Audited Financial Statements for the Financial Year ended 31st March, 2024 to the shareholders individually through e-mail if his/her e-mail address is registered with the Depository/ Registrar & Transfer Agent. The Notice of 32nd AGM is also available on the Company's website www.avonmorecapital.in. and on the website of the Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of CDSL a www.evotingindia.com. The dispatch of Notice of AGM through emails has been completed The Company is providing its member the facility to exercise their right to vote by electronic

means and the business may transact through e-voting Services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL), E-voting facility will be available at the link www.evotingindia.com The e-voting period commences on Tuesday, 24th September, 2024 at 10:00 A.M. & end on Thursday, 26th September, 2024 at 05:00 P.M. Once the vote on a resolution is cast by the shareholder, it shall not be allowed to change subsequently. The Cut-off date for the purpose of e-voting shall be Friday, 20th September, 2024. For electronic voting instructions, Shareholders may go through the instructions in the Notice of AGM of the Company. Person who acquire shares and become member of the company after the dispatch of Notice

and who are eligible shareholders as on cut-off date i.e. Friday, 20th September, 2024 may contact Mr. Puneet Mittal on (011-29961281) or beetalrta@gmail.com. to obtain the login id Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M. of September

26, 2024. A member may participate in the general meeting even after exercising her/his right. to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting Facility for voting will also be made available during the AGM and those present in the AGM through VC facility, who have not cast their vote through Remote e-voting shall be eligible to vote through the e-voting system at the AGM. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall entitled to avail the facility of remote e-voting

The manner of Remote e-voting and in the AGM for Members holding shares in physical mode or in demaierialized mode and for members who have not updated their email addresses with the Company, is provided in the Notice of the AGM.

In case of any queries/grievances pertaining to e-voting, you may contact Mr. Puneet Mittal General Manager, Beetal Financial & Computer Services Pvt, Ltd. at beetalrta@gmail.com Telephone Nos. 011-29961281 or write an e-mail at helpdesk.evoting@cdslindia.com or Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014 read with regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 notice is also hereby given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21st September, 2024 to Friday 27th September 2024 (Both days inclusive) for 32nd Annual General Meeting of Company. For Avonmore Capital & Management Services Limited

Sonal

New Delhi 03.09.2024 Company Secretary and Compliance officer

(Formerly known as VAPI PAPER MILLS LTD.)

Regd. Off.213 UDYOG MANDIR, PITAMBER LANE, MAHIM (WEST), MUMBAI 400016

VPM

VAPI ENTERPRISE LTD.

TEL: 98200 68363 / 022-24449753/ 093768 15945 (Works) E-MAIL: vapipaper@gmail.com Website: www. vapienterprise.com CIN No. L21010MH1974PLC032457 PUBLIC NOTICE FOR 50TH ANNUAL GENERAL MEETING VAPI ENTERPRISE LTD. (the "Company") will be convened on Friday, September 27

2024 at 11:00 am. (IST) through Video Conference ("VC')/ Other Audio Visual Means ('OAVM facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with the Ministry of Corporate Affairs', General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020 and September 25. 2023 and other circulars issued in this respect (MCA Circulars") and further Securities and Exchange Board of India (SEBI') vide: it Circular dated October 7, 2023 ('SEBI Circular" without the physical presence of the Members at a common venue, on transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC (OAVM) through https://ivote.bigshareonline.com/landing using their login credentials and selecting EVSN of the Company. Members attending the Meeting through VCIOAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the aforesaid circular the Notice of the 50th AGM and the Annual Repor for the Financial Year 2023-24 including the Financial Statement for the year ended 31s March 2024 and the annexures as required will be sent only by email / electronic mode to all those Members whose email addresses are registered with RTA/Company or with their respective Depository Participants (DP) in accordance with the MCA Circulars and SEBI Circulars as specified. Members can join and participate in the 50th AGM through VC/OAVM only. The instruction for joining 50th AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided

Members may note that the Notice of the 50th Annual General Meeting will also be available on the Company's website https://vapienterprise.com/wp-content/uploads/ 2024/09/50th-Annual-Report-Fy-2023-2024-paged.pdf, website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, and Bigshare Services Private Limited at https://ivote.bigshareonline.com/landing

Administration) Rules, 2014 (as amended) read with Regulation 42 of the Listing Regulations, the Share Transfer Registers of the Company shall remain from **Tuesday** 24th September, 2024 to Thursday, 26th September, 2024 (both days inclusive), for the purpose of convening 50TH Annual General Meeting of the Company.

Pursuant to Section 91 of the Act and Rule 10 of the Companies (Management and

may cast their vote electronically. The voting modules shall be disabled by Bigshare Service Private Limited for voting thereafter. Members holding shares in physical form who have not registered their email lds with the Company/RTA can obtain Notice of the 50TH AGM, Annual Report and / or login details for

joining the 50TH AGM through VC/OAVM facility including e-voting by sending scanned copy of signed request letter mentioning name, folio no., complete address, photocopy of PAN, Photocopy of Aadhaar Card / Driving License/Voter Card/Passport as proof of address to email id vapipaper@gmail.com or vapienterpriseltd@gmail.com Manner of casting vote(s) through e-voting: a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in

- The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in
- their e-mail addresses has been provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.vapienterprise.com, and on the website of Bigshare Services Private Limited at Mr. Rajnikant Shah, Practising Company Secretary (Membership No. 1629 COP No. 700), has https://ivote.bigshareonline.com/landing The facility for voting through electronic voting system will also be made available at
 - e-voting will be able to vote at the AGM The login credentials for castings votes through e-voting shall be made available to
 - the member through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/RTA/Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of the AGM.
 - The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA circular/s and the SEBI circulars.
 - Priyanka Kunwar

GARNET INTERNATIONAL LIMITED



(CIN: L74110MH1995PLC093448) Regd. Office: OFFICE NO-901, RAHEJA CHAMBERS, FREE PRESS JOURNAL MARG, NARIMAN POINT MUMBAI 400021 Website: www.garnetint.com, Email-id: info@garnetint.com, Phone No.: +91-22 22820714; +91-22 22820715

NOTICE NOTICE is hereby given that the 42" Annual General Meeting (AGM) of the

Company is scheduled to be held on Monday, September 30, 2024, at 11:00 a.m. IST through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules made thereunder, the SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (listing Regulations) read with General Circulars No. 14/2020 dated April 8, 2020; No. 17/2020 dated April 13, 2020; 20/2020 dated May 5, 2020; No. 22/2020 dated June 15, 2020; No. 33/2020 dated September 28, 2020; No. 39/2020 dated December 31, 2020; No. 02/2021 dated January 13, 2021; No.10/2021 dated June 23, 2021; No.20/2021 dated December 8, 2021; No.02/2022 dated May 05, 2022; No. 10&11/2022 dated December 28, 2022 and No. 9/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred to as "MCA Circulars"), and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020; SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'the Circulars').

In compliance with the aforesaid Circulars, the Notice of the AGM together with the Annual Report for the financial year 2023-24, has been sent through electronic mode to all the Members on Tuesday, September 03, 2024, whose email address is registered with the Company/Depository Participant(s). In terms of the said Circulars, there will be no dispatch of any physical copies of the Annual Report. Members are requested to please refer to the soft copy for the purpose of the said AGM. Members may note that the AGM documents will also be made available on the websites of the Company at www.garnetint.com, the stock exchange viz., BSE Limited (www.bseindia.com) and LINKINTIME (https://instavote.linkintime.co.in). Remote e-Voting and e-Voting during the AGM:

The Company is providing the facility of remote e-voting to its members to exercise

their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by

electronic means (e-Voting). Members may cast their votes remotely on the dates

mentioned herein below (remote e-Voting). The Company has engaged

AGM, which will also be available on the website of the Company at

LINKINTIME to provide remote e-voting / e-Voting facility to the Members. The manner of remote e-Voting by the Members is provided in the Notice of the

End of remote e-Voting: Sunday, September 29, 2024, 5.00 PM (IST)

The remote e-Voting facility will be available during the following period: Commencement of remote e-Voting: Friday, September 27, 2024, 9.00 AM (IST)

The remote e-Voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-Voting module shall be disabled by LINKINTIME after the end of remote e-

The Company has appointed Mr. Sidharth Sharma of M/s Siddharth Sharma & Associates, Company Secretaries (Membership No. F7890 & COP No. 8872) (Peer Review Cert. No. 662/2020), as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting through electronic means at the AGM in a fair and transparent manner

A person, whose name is recorded in the Register of Members or in Register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-off date i.e. Monday, 23" day of September, 2024 only shall be entitled to avail the facility of remote evoting or voting through electronic means at the 40th AGM.

Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility or view the live webcast of AGM provided by LINKINTIME at https://instameet.linkintime.co.in Members may kindly refer to the detailed guidelines given in the Notice of the AGM

for joining AGM through VC / OAVM.

Manner of joining the AGM:

www.garnetint.com,

Registering / updating e-mail address: Members who have not registered their email address are requested to register their email address with their respective Depository Participants, and Members holding shares in physical mode are requested to update their email address with the Company. Members may kindly refer to the Notice of the AGM for detailed

guidelines in this regard. In case of any queries, you may refer to HELP section on https://instavote linkintime.co.in, or send an email to enotices@linkinlime.co.in or contact on:-Tel 022-4918 6000

Place: Mumbai Date: 04.09.2024

For GARNET INTERNATIONAL LIMITED Ramakant Gaggar **Managing Director**

DIN 01019838

NEOGEN CHEMICALS LIMITED NEOGEN CIN: L24200MH1989PLC050919

Regd. Office: Office No. 1002, 10th Floor, Dev Corpora Bldg.

Opp. Cadbury Co, Pokhran Raod No.2, Khopat, Thane - 400601. Tel No.: +91 22 2549 7300; Fax No.: +91 22 2549 7399 Email: investor@neogenchem.com; Website: www.neogenchem.com NOTICE OF 35TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND INFORMATION ON

E-VOTING, BOOK CLOSURE, PARTICIPATION IN AGM THROUGH VC/ OAVM

Notice is hereby given that, pursuant to the General Circular numbers 09/2023 dated September 25, 2023, 10/2022 dated December 28, 2022, 02/2022 and 03/2022 dated May 5, 2022, 21/2021 dated December 14, 2021, 02/2021 dated January 13, 2021, 20/2020 dated May 5, 2020, 19/2021 dated December 8, 2021, 17/2020 dated April 13 2020, 14/2020 dated April 8, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/ HO/CFD/ PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023, SEBI/ HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/ P 2020/79 dated May 12, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the (35th) Thirty Fifth Annual General Meeting ('AGM') of Neogen Chemicals Limited ('The Company') will be held on Friday, September 27, 2024 at 5.00 P.M. through Video Conferencing facility (VC) and Other Audio Visual Means (OAVM) without any physical presence to transact the business as mentioned in the Notice of the AGM, is being sent through electronic mode to the members whose email id is registered with the Company/Company's Registrar and Transfer Agent Link Intime India Private Limited ("RTA")/Depository Participant(s) ("DP") and dispatched/ sent by permitted mode(s) to the members whose email ids are not registered with Company/ DP/ RTA,, together with the Annual Report for the FY 2023-24. A copy of the same is available on the website of the Company https://neogenchem. com/annual-reports-2/, website of the stock exchanges at www.bseindia.com and

The Company is pleased to provide its members with the remote e-voting and e-voting during the AGM facility to cast their votes electronically on the resolutions mentioned in the AGM Notice, using the electronic voting platform provided by our RTA in the manner and process as set out in detail in the Notes to Notice of AGM.

www.nseindia.com and the website of RTA at https://instavote.linkintime.co.in.

Any person, who becomes a Member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding the shares as on the cut-off date i.e., Thursday, September 19, 2024 & wishing to participate in e-voting can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of AGM.

The members may note that:

- a) They may attend the AGM on Friday, September 27, 2024, at 5.00 p.m. through VC/ OAVM facility using live streaming link https://instameet.linkintime.co.in_under shareholders/ Members Login by using the remote e- voting login credentials. b) Cut- off date for deciding eligibility to e-vote or at the AGM is Thursday, September
- 19, 2024. The remote e-voting period shall commence on Tuesday, September 24, 2024, at 9:00 A.M and ends on Thursday, September 26, 2024 at 5:00 P.M.
- d) Once a vote is casted by the Members, he/she shall not be allowed to change it e) The e-voting during the AGM will begin on Friday, September 27, 2024, at 5.00 p.m. and will end on completion of 30 minutes from the time of the conclusion of the AGM.
- Within this period, all members who are present at the AGM through VC/ OAVM facility and who have not yet exercised their vote through remote e-voting prior to AGM, can exercise their vote electronically. The members who have casted their vote through remote e-voting shall not be entitled to cast their e-vote again during the AGM. If a member cast votes by both the modes,
- vote cast through E-voting during the AGM shall be treated as invalid. g) The Board of Directors has appointed Mr. Devendra Deshpande, Company Secretary, proprietor of DVD & Associates, Company Secretaries, Pune, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting during the AGM process in a fair and

Registration as Speaker: The members who wish to speak at the meeting need to register themselves as a speaker by sending an e-mail from their registered e-mail ID at investor@neogenchem.com on or before 5.00 p.m. on, Thursday, September 26, 2024. Depending on the availability of time, the Company reserves the right to restrict the number of speakers at the meeting. In case shareholders/ members

have any queries regarding Instameet login/ e-voting, they may send an email to

Book Closure: The Register of Members and Share Transfer Register will remain closed from Friday, September 20, 2024, to Friday, September 27, 2024 (both days inclusive). Updating of Details: Members holding shares of the Company are requested to update and notify immediately any change in their name, postal address, email address, telephone/ mobile numbers, PAN, mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc. to the Company/ RTA quoting their Folio No. along with self-attested documentary proofs, in case if the shares are held in physical form, by sending mail at investor@neogenchem.com or mt.helpdesk@linkintime.co.in and to their respective DP

For Neogen Chemicals Limited

Date: September 3, 2024 Place: Thane

For ESTRELA BATTERIES LIMITED Sd/-H.R.Jain Whole Time Director DIN: 00083344

By order of the Board

Place: Mumbai Date: 03.09.2024

SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LIMITED

the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting). dematerialized mode, physical mode and for the members who have not registered

the AGM and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote

The same login credentials may also be used for attending the AGM through

By the order of the Board Vapi Enterprise Limited Sd/-

then voting done through remote e-voting during e-voting period shall prevail and The Shareholders of the company holding shares either in physical form or ir dematerialized form as on record date (cut-off date) i.e. Friday 20th September 2024,

Company Secretary

ACS 59197

in case the shares are held in Demat form.

instameet@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175.

Unnati Kanani Company Secretary & Compliance Officer

By Order of the Board of Directors For Goldiam International Limited company secretary epac Mumbai

- विखे पाटील मुंबई, दि.३ : महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्याबाबत नेमण्यात आलेल्या दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले मंत्रालयात झालेल्या महसूल कायदा सुधारणा समितीच्या

बोलत होते. बैठकीस समि तीचे अध्यक्ष उम ाकांत दांगट, सदस्य शेखर गायकवाड दुरदृश्य संवाद प्रणालीद्धारे सहभागी झाले होते. तसेच महसूल विभागाचे सहसचिव सुनील कोठेकर, अजित देशमुख, धनंजय निकम यासह विविध मंत्रालयीन अधिकारी उपस्थित

बैठकीवेळी महसूल

मंत्री शी.विखे पाटील

होते. मंत्री शी.विखे पाटील म्हणाले, जमीन महसुलाच्या अनुषंगाने राज्यातील कायदे जुने झाले आहेत. त्यामध्ये काल सुसंगत बदल व सुधारणा होण्याची गरज आहे. हे वेळोवेळी दिसून आले आहे. तसेच महसूल कायदा सुधारणा होण्याची आवश्यकता न्यायालयांनी देखील सुचविली होती. या अहवालाचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमार्फत अवलोकन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. समितीच्या वतीने अध्यक्ष शी दांगट, शी.गायकवाड यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.सिम तीमध्ये अध्यक्ष निवृत्त सनदी अधिकारी श्री.दांगट, चंद्रकांत दळवी, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड आदींचा समावेश आहे. यावेळी बैठकीत विविध सुधारणा व तरतुदींच्या शिफारशींबाबत चर्चा करण्यात आली. जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्यासाठी राज्यातील भूधारक, शेतकरी, कायदा

तज्ञ, नागरिक,

सर्व संबंधित

व्यक्ती आणि

जाहिरातीच्या

करण्यात आले

स्रधारणांबाबत

आल्या होत्या.

सुनावणी घेऊन

या सुधारणांसाठी

राज्य शासनाला

शिफारसी सादर

करण्यात येत

आहेत.

अहवालामध्ये

तसेच त्याची

घटकांना वृत्तपत्रे,

माध्यमातून आवाहन

होते. जमीन महसूल

सूचना मागवण्यात

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the flat and shares more particularly described in the schedule hereunder written is being transferred in name of 1) Mr. Rajrattan Pandhari Lokhande (releasee) by 1) andhari kashiram Lokhande, 2) Mr. Dhira Pandhari Lokhande 3) Sandesh Pandhar Lokhande (collectively called as releason through registered release deed no. TNN4 12902-2024 dated 28.06.2024. Al PERSONS having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform the sam in writing to the undersigned having the home at 503, Building No. 11, Greenway Parijat Greenways Bldg. No. 11 & 12 CHSL, situated at Mahavishnu Temple, Mahajan wadi Mira Road East Thane 401107 withi 14 days from the date hereof failing which the claim or claims if any, of such person of persons will be considered to have bee aived and/or abandoned and the transfe

SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat No. 503, 5th floor, admeasuring 438 square feet carpet as per the Agreement of Building No. 11, Greenways, Parijat Greenways Bldg. No. 11 & 12 CHSL, ituated at Mahavishnu Temple, Mahaja wadi, Mira Road East, Thane 401107 and fiv fully paid up shares bearing distinctive seria numbers from S.No. 111 to S.No.115, both clusive of the face value of Rs. 50/-(rupees fifty each) i.e. Rs. 250/- (rupees two hundred fifty only) issued vide share certificate No. 23, Dated 10 October 2006, by Parijat Greenways Bldg. No.11,12 CHS Ltd situated on property bearing survey No. 86 (P), 87 (P) 88 (P) bearing C.T.S. No. - 3757/3599/3608. 3466/3540/3467/3468/3469/3257/3588 of Mahajanwadi of Mira Road East than Faluka and District Thane.

Dated this 4th day of Sept 2024. Place : Mira Road

For Mr. Rajrattan Pandhari Lokhande (Releasee) L. N. ASALE, ADVOCATE

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील अर्थात <mark>श्री. संजयकुमार बहल, स्वर्गीय श्री</mark>. प्यारेलाल बहल यांचा मुलगा, पत्ताः फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, ए विंग, सत्यम कोहौसोलि. आंबाडी रोड, सर्व्हे क्र.३८(भाग), गाव दिवाणमान वसई रोड पश्चिम, पालघर-४०१२०२ आणि भाग प्रमाणपत्र क्र.१ अंतर्गत अनुक्रमांक १ ते ५ धारक ह.५० प्रत्येकीचे ५ शेअर्सचे धारक आहेत. **स्वर्गीय श्री. प्यारेलाल बहल** हे वर नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक होते, यांचे ०५.०९.२०२० रोजी माझ्या अशिलाच्या नावे नामांकन करून निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मूलगा/कायदेशीर वारसदा श्री. संजयकुमार प्यारेलाल बहल हे **स्वर्गीय श्री**. प्यारेलाल बहल यांचे वारसदार व प्रतिनिधी आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर कोणत्याही प्रकारे दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सदर सुचना प्रकाशनापासून **१४ दिवसा**त कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, सदर मालमत्तेवर कोणाही व्यक्तीची दावा नाही याची नोंद

सही/- श्री. एस.बी. खत्री वकील उच्च न्यायालय कार्यालय पत्ता: दुकान क्र.सी/00४/00५ वैभव पार्क कोहौसोलि., मिरा भाईंदर रोड, दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा रोड (पूर्व) ठाणे-४०११०५

मोबा.:८१६९२०१०५०/९०८२३३३७४९ दिनांक: 0४.0९.२0२४ ठिकाण: पालघर

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. अर्जुन काळु बारी हे खोली क्र.डी-१ प्लॉट क्र.१७, संकल्प को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., गोराई(१) बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०००९१ या जागेचे मालक आहेत. सद्ग . खोलीबाबतचे अधिकार दस्तावेज अर्थात माझे अशील श्री. नरेंद्र सिंग बिस्त यांच्या नावे न्हाडादारे वितरीत मळ वाटपपत्र हरवले आहे आणि माझ्या अशिलांकडून एनसी क्र.९८२१०/ २०२४ नुसार बोरिवली पोलीस ठाणे येथे दिनांक २३.०८.२०२४ रोजी श्री. अर्जुन काळ् बारीद्वारे एनसी नोंद करण्यात आली.

जर कोणा व्यक्तीकडे सदर वाटपपत्रांच्या मुळ प्रतींचा ताबा असल्यास किंवा सदर खोलीबाबत विक्री, अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकीहक किंवा अन्य इतर प्रकारे कही दावा, अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह आजच्या तारखेपासून १४ दिवसांत त्यांचे दावा खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. कोणाही व्यक्तीचा सदर जागेवर दावा नाही आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशिलाद्वारे सदर जागेचा व्यवहार पुर्ण केला जाईल. आज दिनांकीत ०४ सप्टेंबर, २०२४

सही / – संतोष एम. पितळे वकील व भारत शासन नोटरी १०/डी-८, कल्पतरु को-ऑप.हौ.सोसायटी लि., सुविद्या शाळेजवळ, गोराई(१), बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all the concerned that, my client Mr. Rajesh Nandkumar Kadam represents that, his father M Nandkumar Ramchandra Kadam purchased Shop No. 25, Ground Floor, i the building known as Ghanshyam Tower subsequently known as Ghanshyam Tower Co-operative Housing Society Limited, situated at Borivali (East), Mumbai – 400 066, hereinafter referred to as Said Shop, vide Agreement dated 10th Septembe 1987 from M/s. Parag Construction.

The said Original Agreement dated 10th September, 1987, is lost / misplaced & not traceable. Therefore, on behalf of my client, I hereby invite claims / objections i respect to the said Shop. Any person having or claiming to have any right, title nterest to or in the above mentioned Shop or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of an agreement, license, mortgage, sale, lier gift, trust, inheritance, charge, etc. should inform to the undersigned within 14 days from the date of publication of this notic with necessary supporting evidence o his/her claim at Shop No.1/A, Vaibhav Apartment, Near Anandrao Pawar School Vazira Naka, Borivali (West), Mumbai 400 091. If claims / objections are not received within 14 days, my client will dealt with the said Shop as he deem fit and proper and claims or objections received thereafter will not be considered.

Mr. Bharat Gurav Advocate, High Court, Bombay Place: Mumbai Date: 03.09.2024



नोंदणीकृत कार्यालय : १, तळमजला, सिटी मॉल, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई – ४०० ०५३. सीआयएन : L70109MH2007PLC174206, दूर. + ९१ २२ ६५५२६६७७ ई-मेल आयडी : <u>spsl.investors@gmail.com</u>, वेबसाइट : <u>www.spsl.com</u>

१६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती

श्री प्रीकोटेड स्टील्स लिमिटेड (''कंपनी'') ची १६ **ची वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') स**भासदांना पाठवण्यात आलेल्य एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी **सोमवार, दि.३०.०९.२०२४ रोजी दु. ३.००** वा. **(भा. प्र. वे.)** विहडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ अदर ऑडिओ व्हीज्युअल मीन्स (''ओएव्हीएग'') च्या माध्यमातू-

कंपनी कायदा,२०१३ ('कायदा') च्यालागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे ('एमसीए') जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, १७/२०२०, दि. १३.०४.२०२० , २०/२०२०, दि. ०५.०५.२०२०, ०२/२०२१, दि. १३.०१.२०२१, २१/२०२१, दि. १४.१२.२०२१, ०२/२०२२, दि. ०५,०५,२०२२ व १०/२०२२, दि. २८.१२.२०२२ ("एकितितरीचा एमसीए परिपक्षके" म्हणून उल्लेखित) तसेच भारतीर प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ ('सेबी एलओडीआर') सहवाचन र्वसाधारण परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/५९ हि १२०५ २०२० सेबी/एचओ. वस्तवायाण पारक्कत साएक्का/ साएक्का) साएक्का) साएक्का) नाएक्का/ साक्ष्यक्री (मारक्का) एक्का/ सिएक्की/सीएक्की २/सीआवआर/पी २०२१/९१, दि. १५.०,९.२०२६, सेबी/एक्जो/सीएक्की/सीएक्की/सीएक्की पी/२०२२/६२, दि.१३.०५.२०२२ व सेबी/एच्जो/सीएक्की/पीओडी -२/सीआयआर/२०२३/५, दि. ०५.०१.२०२३ व नवीनतम ०९/२०२३, दि. २५.०९.२०२३ (एकत्रितरीत्या ''सेबी परिपत्रके'' म्हणन उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्ग

गसभासदांचे ई-मेल आयडीज् कंपनी वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स वा लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आरटीए) यांच्याकडे नोंदणीकत असतील अशा सभासदांना एजीएमच्या सचनेसमवेत वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताच (आरटाए) थाच्याकड नाटपाकृत असताल अशा समासदाना एशाएमच्या सुचनसम्बत विचाय वर्ष २०१३-२४ कारताचा कंपनीचा वार्षिक अहताल इतिनृतिक स्वरूपात पाठवण्यात आला आहे. वरील दस्तावेच कंपनीची वेबसाइट <u>www. spsl.com</u> वर स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट अर्थात <u>www.bseindia.com</u> वर व ई-मतदान सेवा प्रदाते अर्थात नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एगएसडीएल) यांची वेबसाइट <u>https://www.evoting.nsdl.com</u> वरही

nायद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २०, सुधारित केल्यानुसार तसेच मेबी एलओडीआरचे विनियमन ४४ व भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे जारी सचिवालयीन निकष २ यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपत्या सभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व विषयांवर इलेक्ट्रानिक स्वरूपात (दूरस्थ ई-मतदान व एजीएमप्रस् ई-मतदान) मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ई-मतदान तसेच दूरस्थ ई-मतदानद्वारे मत देण्याची विस्तृत

प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली असेल. सदर बाबतीत, पॅन, बँक खाते मॅन्डेट, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक यांसमवेत तुमचा व्यक्तिगत तपशील अद्ययाव करण्यासाठी कृपया खालील ठिकाणी संपर्क साधावा :

इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भागधारणासंदर्भात : तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सशी

कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात : आरटीए अर्थात लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी ाणत्याही स्पष्टिकरणासाठी तुम्ही खालील तपशिलानुसार आरटीए यांच्याशी संपर्क साधावा

लेंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनिट : श्री प्रीकोटेड स्टील्स लिमिटेड

सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई - ४०० ०८३, महाराष्ट्र, भारत.

टोल फ्री क्रमांक : १८०० १०२० ८७८. ई-मेल : <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>

दिनांक : ०४.०९.२०२४ कृष्णा अग्रवाल कंपनी सचित त अनुपालन अधिकारी

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८ ई–मेल:info@authum.com, वेबसाईट:www.authum.com, दुर.∶०२२−६७४७२१९७ नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पाँईंट, मुंबई-४०००२१.

४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

थे सूचना देण्यात येत आहे की, **ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्वचर लिमिटेड** (कंपनी च्या सदस्यांची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी ११.३०वा. (भापवे)** कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदी (कायदा) सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए नदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरूप ओएव्हीएम) मार्फत ४२व्या एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार

एमसीए व सेबी परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवालासह ४२व्या एजीएग विहित वेळेत ई-मेलने पाठविले जाईल. सदर ४२वी एजीएम सचना तसेच वित्तीय वर्ष २०२३ २४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.authum.com</u> आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात flएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी ससिस (इंडिया) लेमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.cdslindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग:

गागधारकांना एजीएम सूचनेत नमुद तपशिलानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होत येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थिल गगधारकांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

निर्धारित वेळेपुर्वी किमान १५ मिनिटे सभेत सहभागी होण्याची सुविधा खुली असेल आणि निर्धारित वेळेनंतर १५ मिनिटांच्या समाप्तीपर्यंत बंद केली जाणार नाही.

रजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या प्रती एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्य भावश्यकतेनुसार खारीज करण्यात आली आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद किंवा अद्यायावत नाही ाती प्राप्त करण्यासाठी त्वरीत त्यांचे ई–मेल खालीलप्रमाणे नोंद/अद्यायावत करावेत:

डिमॅट खात्यात ई–मेल ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावा. यापुढे सदस्यांनी डीपीआयडी व म्लायंटआयडी (१६ अंकी डीपीआयडी+क्लायंटआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव लायंट मास्टर प्रत किंवा एकत्रित लेखा अहवाल, पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत आणि निवार पुरावापैकी एक दस्तावेज (जसे वाहन परवाना, बँक अहवाल, मतदानपत्र, पारपत्र, आधारकार्ड त्यादी) असे तपशील कंपनीचे आरटीए महेश्वरी डाटामॅटीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांन mdpldc@yahoo.com वर सादर करून वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवार । कंपनीच्या ४२व्या एजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी तात्पुरते ई-मेल नोंद करावेत.

. फंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी भागधारकांना रिमोट ई-वोटिंग सुविध (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई-वोटिंग (ई-वोटिंग) ने मतदानार्च मुविधा कंपनीने दिली आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची प्रक्रिया डिमॅट स्वरुपात, वास्तविव वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता एजीएम सूचनेत

पस्तक बंद करणे:

ोथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स **सोमवार, २३ सप्टेंबर, २०२** ते **ोमवार, ३० सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

सेबी परिपत्रक व एमसीए परित्रकांच्या पुर्ततेनुसार सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता सदर सूचना वितरीत करण्यात आली आहे.

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

दिनांक: ०४.०९.२०२४ हितेश वोर कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठेकाण: मुंबई



नोंद. कार्या.: २०५-सी, ४५ जुह् रेसिडेन्सी, गुलमोहर रोड समोर, जुह्, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००४९. दरः:+९१-२२-४२२३३३३**, वेबसाईट:www.**zodiacventures.in, ई-मेल:info@zodiacventures.in, CIN:L45209MH1981PLC023923

व्हिडीओ कॉन्फरन्स/इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे होणाऱ्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम **सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी द.३.००वा**. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमे (ओएव्हीएम) सामायिक ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, कंपर्न कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्यातील नियमांच्या तरतुर्दीचे पालन करून सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ च्या सामान्य परिपत्रकासह वाचा एमसीए परिपत्रके) आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५, सुधारित केल्यानुसार, सेबीने जारी केलेले परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/ P/2020/79 दिनांक १२ मे २०२०, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी एकत्रितपणे संदर्भित सेबी परिपत्रके) नुसार होणार आहे.

एमसीए परिपत्रके आणिसेबी परिपत्रकांचे पालन करून, ४३व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी वार्षिक अहवाल केवळ त्या सदस्यांना ई–मेलद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठविला जाईल, ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये दिसतील, डेपॉझिटरीजद्वारे राखलेले फायदेशीर मालक आणि ज्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत आहे.

वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.zodiacventures.in</u> या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. तंबंधित परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए (लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)/डिपॉझिटरी

तदस्यांद्वारे मत देण्याची सुविधा (ई-व्होटिंग) एनएसडीएलद्वारे प्रदान केली जाईल, आणि त्याची ापशीलवार प्रक्रिया एजीएमच्या नोटिसमध्ये, व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सुविधा एजीएममध्ये उपस्थित ाहण्याच्या प्रक्रियेसह प्रदान केली जाईल. दुरस्थ ई-मतदान कालावधी २७ **सप्टेंबर, २०२४ रोजी** (स.९.००वा. भाप्रवे) सुरू होईल आणि २९ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं.५.००वा. भाप्रवे) ामाप्त होईल. या कालावधीत, <mark>२३ सप्टेंबर, २०२४</mark> च्या कटऑफ तारखेनुसार, भौतिक किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या कंपनीचे सदस्य एजीएमच्या वेळी रिमोट ई-व्होटिंग किंवा -व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतात. कायद्याच्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्यासाठी व्हीसी गर्फत सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

खाली दिलेल्या तपशिलांनुसार सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते आणि/किंवा बँक खात्याचे तपशील नोंदणीकत किंवा अद्यतनित करण्याची विनंती केली जाते:

- ९) भौतिक स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी सदस्यांनी https://linkintime.co.in/home-KYC.html येथे तपशील पहावे आणि इतर लागू फॉर्मसह खडठ-१ फॉर्मच्या योग्यरित्य भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या हार्ड कॉपी सहाय्यक कागदपत्रे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ एजंट (आरटीए) लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, एम्बेसी २४७, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ ला पाठवाव्यात अशी विनंती केली जाते.
- २) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी नोंदणी किंवा ईमेल पत्ता आणि/किंवा बँक खात्याच्या तपशीलासाठी कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधा.

झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरिता सही/ रुस्तम देव

कंपनी सचिव

ठिकाणः मुंबई दिनांकः ०३ सप्टेंबर, २०२४ जाहीर सूचना

श्रीमती सावित्री रघुनाथ कुडव हे इजमिमा इमिटेशन न्वेलरी मार्केट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेर

यांचा पत्ता - लिंक रोड, इन्फिनीटी मॉलच्या मागे

मालाड (पश्चिम). मंबई- ४०००६४ या सोसायटीचे

सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधीत

ुनिट क्र. २४५, २वा मजला चे धारक आहेत

श्रीमती सावित्री रघुनाथ कुडव यांचे ०९/०४/२०२४ रोजी मुंबई येथे कोणतेही वारसदार न नेमता निधन

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर

। हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव

अन्य दावेदारी आक्षेप घेणारे यांच्याकडून काही

दावे किंवा आक्षेप असल्यास ते हया सूचनेच्य

ग्रिद्धीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल

मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स

हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्य

यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपन

आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत

आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्रात झाले नाहीत, तर मयत्र सभासदाच्य

पोसायटीच्या भांडवल/मिलकतीमधील शेअर्स

हेतसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदीमधीत

देलेल्या मागनि व्यवहार करण्यास सोसायर्ट

मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल

मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स

हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप

सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य

उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायर्ट कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत

निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीच

सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सव

कामकाजाँच्या दिवशी स. १०.३० ते सायं.६.00

ठिकाण- नुषद्र दिनांक- ०४-०९-२०२४ **च्या वतीने वं करिता**

इजिममा इमिटेशन ज्वेलरी मार्केट

को -ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

पर्यंत उपलब्ध आहेत.

ठिकाण- मंबई

प्रत दावेदार आक्षेपकाद्वी

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल

मंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला, जुने जकात घर,शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मंबई-४००००१. EMAIL ID-addcollmumbai@gmail.com PH. NO- (022) 22890093 <u>जाहिर नोटीस</u>

महाराष्ट शासन

अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी,

श्री. सुमित भिमाराव पाटील ...अपिलार्थी विरुध्द

सहायक आयुक्त महापालिका जी/दक्षिण वेभाग व इतर ३

...प्रतिवादी श्री. गोरक्ष निवत्ती पाटील.

मुंबादेवी, प्रभादेवी, एस. आर.ए, कामगार नगर नं. 9 रुम नं. ०३, मुंबई ४०० ०२५. ...(प्रतिवादी क्र.४) सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की, अपिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७९ मधील कलम ३५ अंतर्गत मा अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१. येथे झोपडीवर नावात बदल करणेकामी अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०४ केले आहे. प्रकरणी दि. १३.०८.२०२४ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पुढील सुनावणी दि. २४.०९.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता निश्चित केली आहे.

आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०४ असून सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्या येते की, आपण नियोजित सुनावणी दि. २४.०९.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी मंबर्ड शहर यांचे टालनात उपस्थित / हजर राहन आपली बाज मांडावी. उपरोक्त नमद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणार काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरुन प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची नोंद घ्यावी.

अव्वल कारकन अपर जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर



सचिव

DYNACONS सीआयएन एला०२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३०

७८, रतनज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. **दुर**.:०२२–६६८८९९००, ई-मेल:investor@dynacons.com वेबसाईट:www.dynacons.com

ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेड** (कंपनी) ची २९वी वार्षिव याद्वार सूचना देण्यात यत आहं का, डायनाकान्स स्वास्ट्रम्स आण्ड साल्युशन्स ालामटड (कपना) चा २१वा वाषक सर्वसंचाधाण सामा (प्लीएम) सीमचार, ३० सप्टेंबर २०२४ सेजी हु-०३,००वा. दिक्टिओ कॉन्फरिसंस (हीसी), ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०५३ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्टलोजर हिकायस्पेरस), मेंप्युलोबन्स, २०५५ च्या सर्व लालू तराजुर्ति धानत करून, सामान्य परिप्रकांसह वांचा क्र १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०; क्र,१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि क्र.२०/२०२० दिनांक ५ में २०२०, क्राज्य २०२१ हिनांक १३ जोनवारी २०२१, क्र.२५/२०२१ हिनांक १४ डिलेंबर २०२१, क्र.२५/२०२१ हिनांक १५ में २०२४, क्र.१५/२०२१ हिनांक १५ में २०२४, क्र.१५/२०२१ हिनांक १५ में २०२१, क्र.१५/२०२१ हिनांक १५ में २०२२, क्र.१०/२०२२ हिनांक १५ में २०२२, क्र.१०/२०२२ हिनांक १५ सप्टेंबर, २०२३ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर लागू परिपत्रक क्र.\$EBI/HO/CFD/CMD1/CIR//2021/11 हिनांक १५ में २०२० क्र. \$EBI/HO/CFD/CMD1/CIR//2021/11 हिनांक १५ P/20/20/19 दिनाक १२ म., २०२०, पारपत्रक क SEBI/HO/CFD/CMDZ/CIRP/2021/11 दिनाक १५ जानेवारी २०२१, क SEBI/HO/CFD/CMDZ/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२, क SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/16 दिनांक १५ जानेवारी २०२३ आणि क SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/167 दिनांक ७ जॉक्टोबर, २०२३ रोजी सेबी (एकत्रितपणे लागू परिपत्रक म्हणून संबोधने जातो), एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमृद्द केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी. सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे भाग घेणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास सक्षम असतील. केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे भाग घेणारे सदस्य एजीएममध्ये र पस्थित असल्याचे मानले जाईल आणि त्यांची उपस्थिती कोरमच्या हेतूने गणली जाईल.

लागू परिपत्रकांचे पालन करून, एजीएम बोलावणारी नोटीस आणि २०२३-२४ आर्थिक वर्षांसाठी स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक विवरणपत्रे, मंडळाचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी संलग्न करण आवश्यक असलेली इतर कागदपत्रे पाठवली जातील. कंपनीचे सर्व सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटर आवस्थक असलला इतर काग्यम्य पाठवला जाताल. कपनाच सब सदस्य ज्याव इसल पत्त कपना)। इधा।इतरा पार्टिसिपंट्सकड नेविणकृत काहेत. एससीए पारिपकडे आणि सेबी पिराजकांनुसार, कंपनी इंनेल व्यतिरिक्ष मानाधारकांना काग्यपत्रांची सेवा प्रदान करू शकणार नाही. म्हणून, कंपनी सर्व मागधारकांना विनंती करते ज्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत किंवा त्यांचे ईमेल पत्ते चौर्यापिकडे अद्यतित केलेले नाहीत त्यांची नोंदणी करण्याची. उपरोक्त दस्तरोचन कंपनीच्या www.dynacons.com या स्केतरस्थकाल आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नेशनल स्टॉक एक्सचेंज अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरें लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट <u>www.evotingindia.nsdl.com</u> वर देखील उपलब्ध असतील. एजीएमच्या उद्देशाने **मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर २०२४** (दोन्ही दिवसांसह) सदस्यांच नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील.

सदस्यांद्वारे **ईमेल पत्ता नोंदण अपडेट करण्याची पद्धतः** वास्तविक स्वरुपामध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीतः शेअरहोल्डर त्याच्या फोलिओ क्रमांकाचा उल्लेख करू आरटीएला <u>info@bigshareonline.com</u> वर ईमेलद्वारे विनंती पाठवू शकतो.

िहमंद स्वरुपमाध्ये असलेत्या शेअसंच्या बावतीतः शेअरहोल्डर कृष्ण डिपॉइटरिंग पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्व साधू शकतो आणि डीपीने अनुसरण केलेल्या आणि सह्चयानुसार डीमंट खात्यात ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदव् शकतो.

मत देण्याची पद्धत: सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-व्होटिंग) द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर त्यांचे मत टाकण्याची संधी असेल. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी दूरस्थपणे मतदान करण्याची पद्धत (रिमोट ई-व्होटिंग) आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाह व्याच्यासाठी एजीएमच्या सुवनेमध्ये प्रदान केते आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान क्रप्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल

आणि व्हीसी/ओएव्हीएमदारे एजीएमला उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगदारे आपले मत दिलेले जाल काला जाएकारपुर राज्यस्था जनस्या जनस्या जनस्य चयाना त्याः हुन्याः हुन्याः वार्यः या प्रत्यस्य नाही ते एलीपमध्ये मतदान करू शकतील ई-न्होटियहारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल सदस्यान ईमेलद्वारे उपलब्ध करून दिले जातील. ज्या सदस्यांना ईमेल मिळत नाही किंवा ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी/ आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत नाही, ते एजीएमच्या नोटिसचा भाग असलेल्या 'नोट्स' मध जारपान् । जारपारपान्य निवास प्रियास । प्र दिलेख्या सूचनाचे पालन करून लॉगिन क्रेडेशियल तयार करू अकतात. लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि एजीएमपास्य व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहण्याची पद्धत 'नोट्स' मध्ये दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून मिळवता येईल

मंडळाने रु.०.५० चा अंतरिम लाभांश जाहीर केला होता. रु.५०/- च्या दर्शनी मूल्याचे प्रति इक्विटी शेअर ३५ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १४ ऑगस्ट. २०२३ रोजी आणि २३ ऑगस्ट. २०२३ रोजी पात्र असलेल्या सर्व भागधारकांना दिले गेले. दिलेला अंतरिम लाभांश ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या

आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश मानला जातो. लागू असलेल्या परिपत्रकांनुसार ज्या सभासदांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले होते त्यांना इलेक्ट्रॉनिव पद्धतीने लाभांशाचे पेमेंट केले गेले.

्रामांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांच्य नोंदणीकत पत्त्यावर पाठवले गेले.

लाभांशांचा भरणा लागू दराने स्रोतावरील कर (टीडीएस) कपातीच्या अधीन होता लाभांश प्राप्त करण्यासाठी अनिवार्य नोंदणीची पद्धत. सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणी/अपडेट

कारपार्या विनंती केली जाते: त्यांच्या डिमॉझिटरी पार्टिसिपंटसोबत ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात, जर शेअर्स आवश्यक कागदपत्रे सबमिट करून डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये ठेवले असतील आणि

कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत, investor@dynacons.com किंव info@biashareonline.com वर ईमेल करून, जर शेअर्स वास्तविक स्वरुपामध्ये असतील तर सबमि

...... सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी एजीएम आयोजित केलेल्या नोटिसचा भाग असलेल्या सर्व 'नोट्स विशेषतः रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएम दरम्यान मतदान करण्याच्या पद्धतीशी संबंधित असलेल्या वाचू-

डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई

पुजा पटव कंपनी सचिव सव सक्षम अधिकारी

जाहीर नोटीस

सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

धन सदगुरू कृपा को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि., मुंबई. पत्ता:- सवोदय चाळ कमिटी, पटेल नगर, गोळीबार मैदान,

सांताक्रुझ (पूर्व), मुंबई –४०० ०५५.

. अर्जदा

अनुक्रमांक १ ते ९					
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
१	श्री अब्दुल रेहमान शेख	0२/0७/२०२४	३६३७	९४,१९७	ş
2	श्री किरण नामदेव होनमुखे	0२/0७/२०२४	३६३८	२,११,७९३	१
ş	श्री. मो.नसीम	0२/0७/२०२४	३६३८	२,११,७९३	२
8	श्री मिलन शांतीलाल बिलकीया	0२/0७/२०२४	३६३९	३,६०,२४२	१
ч	श्री चंद्रशेखर महादेव एरणकर(मयत) वारस : श्रीमती श्वेता चंद्रशपखर एरणकर	०२/०७/२०२४	३६४०	३,४२,७१६	१
Ę	श्री विजय महादेव नाईक	0२/0७/२०२४	३६४१	२,८४,६५०	१
b	श्री. रामचरण पुजारी गुप्ता	0२/0७/२०२४	३६४१	२,८४,६५०	3
۷	श्री चंद्रशेखर महादेव एरणकर(मयत) वारस : श्रीमती श्वेता चंद्रशेखर एरणकर	०२/०७/२०२४	३६४२	२,५०,९२९	१
٩	श्री.सय्यद मलिक हाफीजउला	०२/०७/२०२४	३६४२	२,५०,९२९	¥

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्त उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत जातीने दिनांक १३/०९/२०२४ रोजी दुपारी १२:०० या वेळेत दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण य

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक २३/०८/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

> सही/-(बी. के. येल्हारे) सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी

पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई.

शिक्क

जाहीर सूचना

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडद्वारे गुंतवणुकदार सल्लागार नोंदणी परत करणे

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (आयएनए०००१५९८७) हे गंतवणकदार सल्लागार म्हणन सेर्ब (इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स) रेग्युलेशन्स, २०१३ अंतर्गत सेबीसह नोंदणीकृत आहेत.

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्यांचे सेबी नोंदणी क्र.आयएनए००००१५९८७ व बीएसई आयण सचिबद्धता क्र.१००५ परत करीत आहेत. वरील बाब लक्षात घेता कोणाही पक्षकारास सदर समर्पणाच्या विरोधात कार्ह म्स्तुतीकरण असल्यास सेबीकडे https://scores.sebi.gov.in किंवा https://smartodr.in/login वर

गुंतवणुकदार सल्लागाराचे नाव: इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड . गेंदणीकृत कार्यालय पत्ता: ५०५, ५वा मजला, केशवा, वांद्रे फॅमिली कोर्टाजवळ, बीकेसी, वांद्रे पुर्व

सेबी नोंदणी क्रमांक: आयएनए००००१५९८७

माध्यमाची श्रेणी: गृंतवणुकदार सल्लागार ई-मेल आयडी: equipoise@equipoisecap.com

दिनांक: ०४.०९.२०२४

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकरि

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

नोंद. कार्या.: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. **सीआयएन**:एल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३ द्र.:0२२-२८२९१८९३, फॅक्स:0२२-२८२९०४१८, वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेलःinvestorrelations@goldiam.com

सदस्याना सूचना

तदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी** स.११.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमातून आयोजित केली जाईल. कंपनी कायदा २०१३ आणि सहकार मंत्रालय आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी जारी केलेल्या विविध परिपत्रकांनुसार ९ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

वरील परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदारकडे नोंद आहेत त्यांना **मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४** रोजी विद्युत स्वरुपात पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.goldiam.com वेबसाईटवरून आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल[े]स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील. सदर एजीएमकरिता प्रॉक्सी नियुक्ती सुविधा उपलब्ध असणार नाहीत. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदींच्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) विनियम २०१५ च्या नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण २ नुसार ३७व्या एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने विद्युत मतदान सुविधा दिलेली आहे ३७व्या एजीएम दरम्यान मत विद्युत स्वरुपात देणे (ई-वोटिंग) किंवा विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) मत सदस्यांना देता येतील. कंपनीने रिमोर्ट ई-वोटिंग व एजीएममध्ये मतदान . संचालनाकरिता अधिकृत संस्था म्हणून लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल)ची सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-वोटिंग **मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४** रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्त झाल्यानंतर सुविधा बंद केली जाईल.

नोंद तारीख अर्थात **शक्रवार. २० सप्टेंबर. २०२४** रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग व एजीएम दरम्यान ई–वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्य यक्तींनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

ई-बोटिंग सुविधा एजीएम दरम्यान त्या सदस्यांना उपलब्ध होईल जे एजीएममध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी यापूर्वी मत दिलेले नसेल. एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत दिलेल्या सदस्यांन एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होऊन पुन्ह मत देता येणार नाही.

आम्ही सदस्यांना विनंती करीत आहोत की, पर्यारवरणीय संरक्षणास आमची वचनबद्धता असल्याने ई-मेलद्वारे कंपनीचे पत्र व्यवहार स्विकारावे. डिमॅट स्वरपात भागधारणा असणारे सदस्या ज्यांनी ई· मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए एलआयआयपीएलकडे वर विद्युत पद्धतीने अद्यायावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी खालील पत्त्यावर:

मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४००००८३.

ई-मेलः <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>, वेबसाईटः <u>https://linkintime.co.in/</u> विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सभासदांनी कृपया <u>https:/</u> instavote.linkintime.co.in च्या हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व ई-वोटिंग मॅन्युअल वाचावे किंवा <u>instameet@linkintime.co.in</u> वर ई-मेल करावा किंवा दूर.:0२२-४९१८६००० वर संपर्क करावा तसेच पुढील स्पष्टीकरण आणि तांत्रिक सहाय्यतेबाबत व्हीसीमार्फत सहभागी होण्याकरिता सदस्यांनी instameet@linkintime.co.in वर ई-मेल किंवा दूर.:०११-४९४११०००, इन्स्टामीट सपोर्ट डेस्क, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे करावे.

एजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने **श्री. रजनीकांत शाह,** कार्यरत कंपनी सचिव सदस्यत्व क्र.१६२९, सीओपी क्र.७००) यांची नियुक्ती केली आहे.

ठरावावरील निकाल एजीएम समाप्तीनंतर ४८ तासात घोषित केले जाईल आणि ठरावाच्या बाजुने

मतांची आवश्यक संख्यानुसार एजीएम तारखेला ठराव मंजूर झाल्याचे समजले जाईल. तपासनींच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या कॉर्पोरेट वेबसाईट www.goldiam.com वर, एलआयआयपीएलच्या https://instavote.linkintime.co.in वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे कळविले जाईल.

कंपनीा कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ कंपनीचे वार्षिक समाप्तीकरिता **शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ ते शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस अंतर्भूत) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशान्व गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

सही/

पंकज पारखीया

ठिकाणः मुंबई

O

साधना नायट्रो केम लिमिटेड सीआयएन: एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८

दूर::९१-२२-६८६६३३००, ई-मेल: sadhananitro@sncl.com, वेबसाईट: www.sncl.com व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत

नोंदणीकृत कार्यालय: हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टॅंक), मुंबई–४००००४

होणाऱ्या ५१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ९६ च्या तरतुर्दीनुसार **साधना नायटो केम लिमिटे**ड (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ सहवाचिता **(नियम)**, कंपनीची ५१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, २**५ **सप्टेंबर २०२४ रोजी दु.०२.००वा.** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम) द्वारे होणार आहे.

सहकार मंत्रालय (एमसीए), सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०,सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २३ डिसेंबर, २०२२ या संदर्भात जारी केलेल्या सर्व ऱ्यानंतरच्या परिपत्रकांसह वाचा, नवीनतम सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ **सप्टेंबर २०२३** (एमसीए परिपत्रक) आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) ने जारी केलेर्ल ्र इतर लागू परिपत्रके, कंपन्यांना ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. एमसीए, सेबीच्या उक्त परिपत्रके आणि कायदा आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या लागू तरतुर्दीनुसार कंपनीची ५०वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.०२.००वा. (भाप्रवे) आयोजित

ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे निश्चित तारखेला म्हणजेच ३० ऑगस्ट, २०२४ रोजी नोंदणीकृत आहेत, त्यांना कंपनीने २ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालास एजीएमची सचना कंपनीच्या www.sncl.com आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईच्या वेबसाइटक www.bseindia.com आणि एनएसई www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लेमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर www.evoting nsdl.com येथे उपलब्ध असेल.

शेअर्स धारण केलेले सदस्य एकतर वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरुपामध्ये, निश्चित तारखेनुसार, म्हणजे, १८ सप्टेंबर, २०२४ ही निश्चित तारीख असल्याने, मध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे (रिमोट ई-वोटिंग) एजीएमर्च सूचना. सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

१. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, एजीएममध्ये रिमोट ई-बोटिंग किंवा ई-बोटिंग प्रणालीद्वारे

दरस्थ ई-मतदान कालावधी रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) मुरू होईल आणि मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भाप्रवे) संपेल या कालावधीत, सदस्य त्यांचे मतदान विद्युत स्वरुपात करू शकतात. त्यानंतर, रिमोट ई-वोटिंग मॉड्यूल मतदानासाठी एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल.

एजीएममध्ये ई-वोटिंग किंवा ई-वोटिंग काढून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी निश्चित तारीख १८ सप्टेंबर, २०२४ असेल.

कोणतीही व्यक्ती. जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि निश्चित तारखेला शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.co.in वर विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. केवळ तेच सदस्य, जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-

वोटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिलेले नाहीँ आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही. ते यादारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणाली. .. रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि.

ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असणार नाहीत. एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना एजीएमच्य

नोटिसमध्ये दिल्या आहेत. कायद्याच्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार नियम १० मधील नियम १० आणि सेबी सूची नियमावर्ल ४२ चे नियम, सदस्य नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४ ते

बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांसह) पासून बंद राहतील. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा टोल फ्री क्रमांकावर: ०२२-४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० कॉल करू शकतात किंवा **कुमारी** रिम्पा बाग, सहाय्यक व्यवस्थापिका - एनएसडीएल, rimpab@nsdl.com/0२२-४८८६७००० किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेलद्वारे किंवा कंपनीला sadhananitro@sncl.com वर लिहा.

ठिकाण: मुंबई

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

सही/

नितीन रमेशचंद जानी कंपनी सचिव



प्राधिकत स्वाक्षरीकत